

July 1, 2017

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex Bandra (East), Mumbai 400 051 Kind Attn: Manager, Listing Department BSE Limited
P.J. Towers, Dalal Street
Mumbai 400 001
Kind Attn: General Manager,
Department of Corporate Services

Scrip Code No. 506076 (BSE)

Dear Sirs,

Advertisement - Notice of 67th Annual General Meeting and Remote e-voting information

In terms of Regulation 30 of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), we enclose a copy of the newspaper advertisement published on the subject matter on Saturday, July 1, 2017, confirming the completion of dispatch to the eligible shareholders.

Thanking you,

Yours faithfully,

For Grindwell Norton Limited

K. Visweswaran Company Secretary

Membership No. A16123

5th Level, Leela Business Park, Andheri Kurla Road, Marol, Andheri (East), Mumbai – 400 059

Encl: As above.



HDFC BANK LIMITED

Regd. Office: HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400013. [Corporate Identification Number-L65920MH1994PLC080618] [e-mail: shareholder.grievances@hdfcbank.com] [Website: www.hdfcbank.com] [Tel Nos: 022 24988484] [Fax Nos: 022 24965235]

NOTICE Notice is hereby given that the following equity share certificates have been reported as lost misplaced/irretrievable and the registered holders'/claimant have applied to the Bank for the

Sr. No.	L/F No.	Name of the Shareholder(s)	Dist. Nos from to	Cert No.	No of shares
1	144670	Mangal Sharad Bijur Jtly. Sharada Gurudatt Nadkarni	010473931 - 010475930	3009220	2000
2	6116814	Satya Prakash Singh	025347551 - 025347565	3051900	15
3	6345506	Savitha Ganesh	027280636 - 027280670	3079217	35
4	406711	Siyaram Sharma	017283356 - 017283855	3019927	500
such	claim/s in w	riting with all supporting	respect of such share certifice documents at the office of ervices Limited, having address.	our Registi	ars an
			(East), Mumbai 400 093 wit		
			aim(s) will be entertained and	-	
		•	e(s), and/or transfer the shar rtificates shall stand cancelled		

be doing so at his / her own risk and the Bank will not be responsible for it in any way. SANJAY DONGRE Date: 30.06.2017 Executive Vice President (Legal) and Company Secretary

of duplicate share certificate(s), any person dealing with the original share certificate(s) shall

IN THE MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. II

5th Floor, Scindia House, Opp. L & T House, N. M. Road, Ballard Estate, Mumbai - 400 001

Original Application No. 854 of 2016

Exhibit - 12 BANK OF INDIA ...APPLICANT

VERSUS MR. GIRISH BRIJPAL VALMIKI & ANR. ... DEFENDANTS

1. Whereas the above name applicant has filed the above referred, application before this Tribunal for recovery together with current and further interest, cost and other reliefs mentioned therein.

Whereas the service of summons could not be effected in the ordinary manner and whereas the Application for substitute service has been allowed by this Hon'ble Tribunal.

3. You are directed to appear before this Tribunal in person or through an Advocate and filed Written Statement/Say on 11/08/2017 at 11.00 A.M and show cause as to why reliefs prayed should not be

 Take notice in case of default, the application shall be heard and decided in your absence.

Given / Issued under my hand and the seal of this Tribunal on this 24"day of June, 2017.

To,

Registrar I/C. DRT-II, Mumbai

1) MR. GIRISH BRIJPAL VALMIKI

B-301, Seawood Avenue, Belpada, Plot No. 3, Sector 03, Kharghar, Navi Mumbai - 410 210.

2) MR. VARAN RAJANPANDI MARTIN

Building 5B, 4th Floor, Flat No. 402, PMGP Colony, Sion Bandra Link Road, Sion (W), Mumbai - 400 017. ... DEFENDANTS

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL MUMBAI BENCH COMPANY SCHEME APPLICATION NO. 652 OF 2017

In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013); AND

In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder as in force from time to time; AND

In the matter of Scheme of Amalgamation of VERONICA PROPERTIES PRIVATE LIMITED, the First Transferor Company and DAZZING PROPERTIES AND INVESTMENTS PRIVATE LIMITED, the Second Transferor Company with ELITE ELECTRONICS PRIVATE LIMITED, the Transferee Company.

ELITE ELECTRONICS PRIVATE LIMITED, a) company incorporated under the Companies Act,)

1956 having its registered office at Fort House, II) Floor, 221, Dr. D. N. Road, Fort, Mumbai 400 001) ... Applicant Company

Notice and Advertisement of Notice of the Meeting of Members

Notice is hereby given that by an order dated the 19th June, 2017, the Mumbai Bench of the National Company Law Tribunal (the "Tribunal") has directed a Meeting to be held of Equity Shareholders of the said Company for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification, the amalgamation proposed to be made between the said Company and the Equity Shareholders of the Company aforesaid.

In pursuance of the said order and as directed therein further notice i hereby given that a meeting of the Equity Shareholders of the said Company will be held at Fort House, II Floor, 221, Dr. D. N. Road, Fort, Mumbai 400 001, on Monday, 31" July, 2017 at 4.00 p.m. at which time and place the said Equity Shareholders are requested to attend.

Copies of the said scheme of amalgamation, and of the statement under Section 230 can be obtained free of charge at the Registered Office of the Company or at the office of its authorised representative Mr. Deepaksingh Rajput at Fort House, II Floor, 221, Dr. D. N. Road, Fort, Mumbai 400 001. Persons entitled to attend and vote at the Meeting, may vote in person or by proxy, provided that all proxies in the prescribed form are deposited at the registered office of the Company at Fort House, II Floor, 221, Dr. D. N. Road, Fort, Mumbai 400 001 not later than 48 hours before the meeting.

Forms of proxy can be had at the registered office of the Company. The Tribunal has appointed Mr. Deepaksingh Rajput, failing whom Mr. Vilas salunke, as Chairperson of the said meeting. The Scrutinizer for the meeting shall be Mr. Mangesh Kamble, Practicing Company Secretary, (Membership No. 21114 and CP No. 9621) failing whom Ms. Gayathri R. Girish, Practicing Company Secretary, (Membership No. 18630 and CP No. 9255). The above mentioned Scheme of amalgamation, if approved by the meeting, will be subject to the subsequent approval of the tribunal

Dated this 1st day of July, 2017

Multichem Specialities Private Limited...

Deepaksingh Rajput

First Applicant Company

Chairperson appointed for the meeting

MULTICHEM SPECIALITIES PRIVATE LIMITED CIN: U24100MH2007PTC169587 Registered Office: 1215, Dalamal Towers, 211, Nariman Point, Mumbai – 400 021

Email ID: manish@multichemindia.com; Tel: +91-22-4343 2128 : Fax: +91-22-4343 2122

FORM NO. CAA.2 (Pursuant to Section 230(3) and Rule 6 and 7) Notice and Advertisement of Notice of the Meeting of Equity Shareholders Company Scheme Application No. 277 of 2017

Notice is hereby given that by an order dated the 21st day of June, 2017, the Mumbai Bench of the Hon'ble National Company Law Tribunal has directed a meeting to be held of the Equity Shareholders of the said applicant company for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification, in the Scheme of Amalgamation between M/s. Multichem Specialities Private Limited ("Multichem Specialities" "Amalgamated Company" or "Transferee Company") and Manish Tradelink Private Limited ("Manish Tradelink", "Amalgamating Company "Transferor Company") and their respective shareholders ("Scheme")..

In pursuance of the said order and as directed therein further notice is hereby given that a meeting of the Equity Shareholders of the said applicant company will be held at 11.00 a.m. (IST) on Friday, 4th August, 2017 at 1215, Dalamal Towers, 211, Nariman Point, Mumbai - 400 021 at which time and place the equity shareholders of the applicant Company are requested to attend.

Copies of the said Scheme and of the statement under Section 230 can be obtained free of charge at the Registered Office of the applicant Company or at the office of Mr. Nilesh Shah, Company Secretary, situated at 211-B. Building No. 1, Sona Udyog Industrial Estate, Parsi Panchayat Road, Andheri (East), Mumbai 400 069, Persons entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxy, provided that (all) proxies in the prescribed form are deposited at the registered office of the applicant Company at 1215, Dalamal Towers, 211, Nariman Point, Mumbai – 400 021 not later than 48 hours before the meeting. Forms of proxy is sent along with the Notice Convening meeting to the Equity Share holders and the same can also be obtained from the registered office of the applicant Company.

The Hon'ble Tribunal has appointed Mr. Manish Karnani, or failing him, Mrs. Laxmi Karnani, as chairperson of the said meeting of Equity Shareholders. The above mentioned Scheme, if approved by the Equity Share holders at their meeting, will be subject to the subsequent approval of the Tribunal.

Dated this 28th day of June, 2017

Manish Karnani Chairperson appointed for the meeting

Place : Mumbai

Date: June 29, 2017

Loss of Share Certificate

The Society has received an application from Mr. Ramesh Salecha, son of the late Mr. Sohanraj Sagarji, a member of the Society for issuance of duplicate Share Certificate for the Shop and Share mentioned below:

Share Certificate No. Flat/Shop No. Distinctive Share No. Shop No. A/13-A No. 236 The Society herewith invites claims/objections from the public with documentary evidence in support of their claim, within 15 days from the date of publication of this notice at the office of the Society mentioned below. The Society thereafter reserves

its right to issue duplicate Share Certificate and shall not be liable for any action

whatsoever.

Place : Mumbai

Date: 30/06/2017

For Bharat Nagar CHS Ltd.

Secretary Address of the Society: E-2, Terrace Room, Bharat Nagar, 342, Grant Road, Mumbai - 400 007

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that under the instructions of my clients M/s. Punjalal G. Dave Realtors LLP (previously known as Punjalal G Dave Realtors Pvt. Ltd.) having their office at 5/6, Neelkanth Market, 1st Floor, M. G. Road, Ghatkopar (East), Mumbai - 400077, who have acquired development redevelopment rights by entering into "Development Agreement" with M/s. Chandini Co-operative Society Limited who are owners of the piece and parcel of land bearing Plot No. 353/22 of S. No. 353/6, Town Planning Scheme No. III bearing CTS No. 5743/22 admeasuring in aggregate 1364 sq. yards i.e. 1140.30 sq. meters or thereabout and had a constructed building known as "Chandini" standing thereon comprising of ground plus three upper floors consisting of 30 tenements (now demolished for redevelopment), on the terms and conditions specifically mentioned therein.

Any person/body having any right, title or interest in respect of the said property by way of any Agreement, Development Agreement, Memorandum Of Understanding, Contract Agreement to Redevelop, Mortgage, Charge, Gift, Lien, Lease, Tenancy, Adverse Possession, Power Of Attorney, Right Of Way, Inheritance, Right of Maintenance or otherwise by virtue of/under any mode of transaction must communicate the same to the undersigned with documentary proof thereof, either in person or through Registered Post A. D. within 15 days from the publication hereof, failing which, the same shall be considered as waived off and/or abandoned and the same shall not be binding upon my clients.

> Sd/-BHANU K. RASPUTRA **ADVOCATE & SOLICITOR** Orbit Towers, B/603, Near Pushpa Vihar Hotel, Garodia Nagar, Ghatkopar(E),

> > Mumbai-400077.

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL MUMBAI BENCH

COMPANY SCHEME APPLICATION NO. 653 OF 2017 In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013);

> In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder as in force from time to time;

> In the matter of Scheme of Amalgamation of VERONICA PROPERTIES PRIVATE LIMITED, the First Transferor Company and DAZZING PROPERTIES AND INVESTMENTS PRIVATE LIMITED, the Second Transferor Company with ELITE ELECTRONICS

PRIVATE LIMITED, the Transferee Company.

DAZZING PROPERTIES AND INVESTMENTS PRIVATE LIMITED, a company incorporated)

Date 30th June, 2017.

under the Companies Act, 1956 having its) registered office at 171, C Wing, Mittal Court)

Nariman Point Mumbai-400021 .Applicant Company Notice and Advertisement of Notice of the Meeting of Members

Notice is hereby given that by an order dated the 19th June, 2017, the Mumbai Bench of the National Company Law Tribunal (the "Tribunal") has directed a Meeting to be held of Equity Shareholders of the said Company for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification, the amalgamation proposed to be made between the said Company and the Equity Shareholders of the Company aforesaid.

In pursuance of the said order and as directed therein further notice is hereby given that a meeting of the Equity Shareholders of the said Company will be held at Fort House, II Floor, 221, Dr. D. N. Road, Fort, Mumbai 400 001, on Monday, 31° July, 2017 at 1.00 p.m. at which time and place the said Equity Shareholders are requested to attend. Copies of the said scheme of amalgamation, and of the statement under

Section 230 can be obtained free of charge at the Registered Office of the Company or at the office of its authorised representative Mr. Kavishwar Patil at 171, C Wing, Mittal Court Nariman Point Mumbai - 400021. Persons entitled to attend and vote at the Meeting, may vote in person or by proxy, provided that all proxies in the prescribed form are deposited at the registered office of the Company at 171, C Wing, Mittal Court Nariman Point Mumbai - 400021 not later than 48 hours before the meeting. Forms of proxy can be had at the registered office of the Company.

The Tribunal has appointed Mr. Kavishwar Patil, failing whom Mr. Namdeo Tupe, as Chairperson of the said meeting. The Scrutinizer for the meeting shall be Mr. Mangesh Kamble, Practicing Company Secretary, (Membership No. 21114 and CP No. 9621) failing whom Ms. Gayathri R. Girish, Practicing Company Secretary, (Membership No. 18630 and CP No. 9255). The above mentioned Scheme of amalgamation, if approved by the meeting, will be subject to the subsequent approval of the tribunal.

Dated this 1st day of July, 2017

Sd/-Kavishwar Patil

Chairperson appointed for the meeting



Notice is hereby given that the 54th Annual General Meeting of the members of Chowgule Steamships Limited (the Company) will be held on Friday July 21, 2017 at 10.00 AM at the Registered Office of the Company at Chowgule House, Mormugao Harbour, Goa - 403 803 to transact the following business as mentioned in detail in the Notice of the 54th Annual General Meeting of the Company:

NOTICE

Ordinary Business:

1. To receive, consider and adopt the Audited Financial Statements including the Consolidated Financial Statements of the Company for the Financial Year ended March 31, 2017 and the Reports of the Board of Directors and Auditors thereon.

2. To appoint a Director in place of Prof. Rohini V. Chowgule (DIN 00019057).

who retires by rotation and, being eligible, offers herself for re-appointment. 3. To appoint a Director in place of Mr. Nathan R. Chowgule (DIN 00029130). who retires by rotation and, being eligible, offers himself for re-appointment.

To appoint auditors of the Company to hold office from the conclusion of this Annual General Meeting until the conclusion of the sixth consecutive Annual General Meeting of the Company and to fix their remuneration. The notice of the 54th Annual General Meeting has been sent by permitted

mode as per the provisions of the Companies Act, 2013 and Rules framed there under, to every concerned shareholder individually. Further, notice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act 2013 and the Rules made thereunder, that the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from July 15, 2017 to July 21, 2017 (both days inclusive) for the purpose of annual book closure. A Member entitled to attend and vote at the meeting is entitled to appoint one or more proxies to attend and vote on a poll only instead of himself and a proxy need not be a member. Proxies, in order to be effective, must be deposited at the Registered Office of the Company not less than forty eight hours before the commencement of the Meeting.

Information pursuant to the Rule 20 (3) (v) of the Companies (Management & Administration) Rules 2014

All business set out in the said Notice may be transacted by Electronic Voting.

2. The dispatch of Notice along with Explanatory Statement and full Annual Report was completed on June 26 2017.

Voting through Electronic means begins at 9.00 a.m. on July 18, 2017 and ends at 5.00 p.m on July 20, 2017.

The Voting shall not be allowed beyond the aforesaid date and time 5. The Notice along with full Annual Report is displayed on Company's

website viz. www.chowgulesteamships.co.in 6. Contact details for grievance: Link Intime India Pvt. Ltd, C-101, 247 Park,

L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083. Tel- 022 49186270/ 49186060. Email id- rnt.helpdesk@linkintime.co.in. Alternatively you may please contact to:helpdesk.evoting@cdslindia.com for any queries on evoting.

For Chowgule Steamships Ltd

Suhas V. Joshi **Company Secretary** BEFORE THE DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. II, MUMBAI 5th Floor, Scindia House, Opp. L & T House, N. M. Marg,

SUMMONS

Ballard Estate, Mumbai - 400 001 Tel: 22665472

Original Application No. 980 of 2015 Exh. No. 14

UNION BANK OF INDIA

Sant Tukaram Road Branch, 24, Apeejay House, Surendra, Carnac Bunder, Baroda Street, Mumbai - 400 009

M/S. ANJANI MULTI SERVICES PVT. LTD. & ORS. ... DEFENDANTS 1.WHEREAS the above named applicants has filed the above referred Application before the Tribunal for recovery of sum together with current

and further interest, cost and other reliefs mentioned therein.

Whereas the service of Summons could not be effected in ordinary manner and whereas the application for substituted service has been allowed by this Hon'ble Tribunal.

You are directed to appear before this Tribunal in person or through Advocate and file written statement on 25/07/2017 at 11.00 A.M. and

show cause as to why reliefs for should not be granted. Take Notice in case of default, the application shall be heard and decided

in your absence. Given / issued under my hand the seal of this Tribunal on this 09th day of

June, 2017.

1. MR. SANDEEP AGARWAL

DRT-II, Mumbai (Defendant No.2)

...Certificate Debtors

Registrar

...APPLICANTS

1201 / 1202, Orchid Tower, Vasant Valley Complex, Film City Road,

Goregaon (E), Mumbai - 400 097

2. MRS. ASHA S. AGARWAL (Defendant No.3)

1201 / 1202, Orchid Tower, Vasant Valley Complex, Film City Road, Goregaon (E), Mumbai - 400 097

> Form No. 14 Regulation No. 33(2) Government of India

Ministry of Finance, Department of Financial Services MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. II 5th Floor, Scindia House, Opp. L & T House, N. M. Marg, Ballard Estate,

Mumbai - 400038 Tel: 22665473

DEMAND NOTICE

Recovery Proceedings No. 47 of 2016 Exh No. 7 Date:- 10/08/2017

Union Bank of India

...Certificate Holders

Versus M/s. G. G. Enterprises & Ors.

1. M/s. G. G. Enterprises Girish Goel (HUF) Though its Karta Girish Goel,

331, Nav Vyapar Bhavan, 49, P. D' Mello Road, Carnac Bunder, Mumbai - 400 009. Girish Goel (HUF) though its Karta Girish Goel,

331, Nav Vyapar Bhavan, 49, P. D' Mello Road, Carnac Bunder, Mumbai - 400 009. Ashish Goel Proprietor of M/s. Goel Enterprises

331, Nav Vyapar Bhavan, 49, P. D' Mello Road, Carnac Bunder, Mumbai - 400 009.

In terms of the Recovery Certificate issued in O. A. No. 117 of 2014 issued by the Hon'ble Presiding Officer a sum of Rs. 52,16,724.00 (Rupees Fifty Two Lacs Sixteen Thousand Seven Hundred Twenty Four Only) with interest

You are hereby called upon to deposit the above sum within the 15 days of the receipt of the Notice, failing which the recovery shall be made in as per the rules.

In addition to the sum aforesaid you will be liable to pay-

the notice of the execution proceedings. All costs, charges and expenses incurred in respect of the service of the

Such Interest as is payable for the period commencing immediately after

notice and other process that may be taken for recovering that amount due. Given in my hand & under the seal of this Tribunal on this 15th day of June. 2017.



(B. S. Sane) Recovery Officer, Debts Recovery Tribunal II, Mumbai

TATA CAPITAL HOUSING FINANCE LIMITED CIN: U67190MH2008PLC187552 Regd.Office: One Forbes, Dr. V. B. Gandhi Marg, Fort, Mumbai-400001

PROCLAMATION OF SALE

(Under Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules 2002) Whereas the undersigned being the Authorised Officer of the Tata Capital Housing Finance Ltd under the Securitisation and Reconstruction of the Financial Assets and Enforcement of Security Interest Act herein after termed as SARFAESI Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand notice dated 12.01.2016 under Section 13(2) of SARFAESI Act 2002 for the recovery of a sum of Rs. 42,54,780 (Rupees Forty Two Lakhs Fifty Four Thousand Seven Hundred and Eighty Only) from Mr. Prem Hiralal Mehta (Borrower), Mr. Pramod Hiralal Mehta (Co-Borrower) both are residing at AKASH BLDG NO 3, FLAT NO 703, 7[™] FLOOR YASHWANT NAGAR RD, VAKOLA SANTACRUZ EAST, MUMBAI-400055. The Borrower/Co-Borrower having failed to repay the amount, the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred under Section 13(4) of the SARFAESI Act 2002. Whereas the sale of secured asset is to be made to recover the secured debt and whereas on the 12-January 2016, there will be due under the secured debt, a sum of Rs. 42,54,780 (Rupees Forty Two Lakhs Fifty Four Thousand Seven Hundred and Eighty Only) including all costs, interest etc. Notice is hereby given that, in the absence of any postponement/ discontinuance of the sale, the said property shall be sold by tender at 2.00 P.M. on the said 04" August 2017 at TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD, Lodha I Think Tower A Wing 4th Floor Pokhran Road No 2 Behing Viviana Mall Thane West. The sealed tenders for the purchase of the property shall be received by the Authorised Officer of the TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD, Mumbai till 1 P.M. on the said 04th August 2017. The sale of the property will be in as is where is condition and the liabilities and claims attaching to the said property, so far as they have been ascertained, are specified in the Schedule. Description of Secured Asset Reserve Earnest

	Price (Rs)	Money (Rs)
Flat admeasuring an area of 411 sq.ft., Flat No. 703, 7st floor, Building No. 3, Aaaksah Building, Yashwant Nagar Road, Vakola, Santacruz (East), Mumbai.	Rs. 85,83,300/- Lacs	Rs. 8,58,330/- Lacs
The description of the property that will be put up for a sale will also be stopped if, amount due as aforesaid, in the cost of the sale) are tendered to the 'Authorised Of satisfaction that the amount of such secured debt, intere At the sale, the public generally is invited to submit officer or other person, having any duty to perform in co	nterest and co ficer' or proof est and costs h their tender p	sts (including is given to his as been paid ersonally. No

self-bid and participate in the auction. If the Borrower pays the amount due to the TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD in full before the date of sale, the sale is liable to be stopped. The sale shall be subject to the conditions prescribed in the Security Interest (Enforcement) Rules, 2002 and to the following further conditions: 1. The particulars specified in the Schedule herein below have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not be answerable for any error, misstatement or omission in this proclamation. In the event of any dispute arising as to the amount bid, or as to the bidder, the lot shall

at once again be put up to auction. The reserve price, above which the property shall not be sold, below the

All the tenders submitted for the purchase of the property shall be accompanied by Earnest Money as mentioned above by way of a Demand Draft favoring the "TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD." payable at Mumbai. The Demand Drafts will be returned to the unsuccessful bidders.

The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot provided always that he is legally qualified to bid and provided further that the amount bid by him is not less than the reserve price. It shall be in the discretion of the 'Authorised Officer' to decline acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so. For reasons recorded, it shall be in the discretion of the 'Authorised Officer' to

adjourn/discontinue the sale. Inspection of the property may be done on 22rd July 2017 between 11.00 AM to

5.00 PM. The person declared to be the purchaser shall, immediately after such declaration, deposit twenty-five per cent of the amount of purchase money to the 'Authorised Officer' and, in default of such deposit, the property shall forthwith be put up again and resold.

In case the initial deposit is made as above said, the balance amount of the purchase money payable shall be paid by the purchaser to the 'Authorised Officer' on or before the 15th day from the date of confirmation of the sale of the property, exclusive of such day, or if the 15" day be a Sunday or other holiday, then on the first office day after the 15" day. In default of payment within the period mentioned above, the property shall be resold, after the issue of a fresh proclamation of sale. The deposit shall stand forfeited to the TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or to any part of the sum for which it may be subsequently sold. Details of any encumbrances, known to the TATA CAPITAL HOUSING

FINANCE LTD, to which the property is liable: Nil.

particulars bearing on its nature and value: Nil Nothing other than the above Dated at Mumbai this 1st day of July, 2017. Sd/-

Authorised Officer

Mob.-9711490889

Claims, if any, which have been put forward to the property and any other known

GRINDWELL NORTON LIMITED

Corporate Identity Number - L26593MH1950PLC008163 Registered Office: Leela Business Park, 5th Level, Andheri-Kurla Road, Marol, Andheri (East), Mumbai 400 059

Tel.: 022-4021 2121 * Fax: 022-4021 2102 E-mail: sharecmpt.gno@saint-gobain.com * Website: www.grindwellnorton.com

NOTICE OF 67TH ANNUAL GENERAL **MEETING, REMOTE E-VOTING** INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 67th Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on Wednesday, July 26, 2017 at 11:00 a.m. at M.C. Ghia Hall, Bhogilal Hargovindas Building, 18/20, K. Dubash Marg, Kala

have been sent by electronic mode to the Members whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s) ("DP") unless the Members have registered their request for a hard copy of the same. Physical copy of the Notice of AGM together with the Annual Report has been sent to those Members who have not registered their E-mail IDs with the Company/DP. The Company has completed dispatch of Notice of AGM together with the Annual Report including sending of E-mail to Members on Thursday, June 29, 2017. The copy of the Annual Report is also available on the Company's website,

hours on any working day. The Company is pleased to provide its Members with the facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic

The Members can cast their vote through remote e-voting provided by National Securities Depository Limited ("NSDL"). The Company is also providing facility for voting by Ballot at the AGM for all those Members who shall be present at

The Members as on the cut-off date, Wednesday, July 19, 2017, may cast their vote electronically. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holds shares as of the cut-off date, Wednesday, July 19, 2017, may obtain the user ID and password by sending an email to evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting, then the existing user ID and password can be used for casting vote. Only persons whose names are recorded in the register of Members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to vote

ends on Tuesday, July 25, 2017 (5:00 p.m.). The remote e-voting module shall be disabled by NSDL after Tuesday, July 25, 2017 (5:00 p.m.). The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend

The Notice of AGM is available on Company's website, www.grindwellnorton. com and on NSDL website, www.evoting.nsdl.com. The procedure of electronic voting is available in the Notice of the 67th Annual General Meeting as well as in the E-mail sent to the Members by NSDL.

The entry to the meeting venue will be regulated by Attendance Slips, which

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, July 19, 2017 to Wednesday, July 26, 2017 (both days inclusive), for the purpose of AGM and for determining the names of Members eligible for dividend on Equity Shares, if declared at AGM.

COMPANY SECRETARY

For Grindwell Norton Limited K. VISWESWARAN

PUBLIC NOTICE

Mumbai, June 30, 2017

NOTICE IS HEREBY GIVEN THAT: A] BY VIRTUE OF A DEED OF CONVEYANCE DATED 8TH NOVEMBER, 2012. SHRI. DATTATREY SHANKAR NAIK, 2) SMT. CHANDRABHAGA SHANKAR NAIK, 3) SMT. USHA SHANKAR NAIK, 4) SMT. KALPANA KACHER NAIK, 5) SMT. MINAKSHI KACHER NAIK, 6) SHRI, CHANDAR KACHER NAIK 7) SHRÍ, DHANRAJ KACHER NAIK, 8) SMT, SHEWANTA VISHWAS NAIK, 9) SHRI. AJAY VISHWAS NAIK, 10) SHRI. JAY VISHWAS NAIK, 11) SMT. MAI DATTATREY GAIKAR, 12) SHRI. VIJAY SADASHIV KHOT, 13) SHRI. SANDEEP SADASHIV KHOT AND 14) SHRI, CHARAN SADASHIV KHOT, ALL ADULTS, INDIAN INHABITANTS, HÁVING THEIR COMMON ADDRESS AT BAMANDONGRI, POST VAHAL, TALUKA PANVEL, DISTRICT RAIGAD (HEREINAFTER REFERRED TO AS THE SAID ERSTWHILE OWNERS) HAVE SOLD, TRANSFERRED, ASSIGNED AND CONVEYED IN FAVOUR OF 1) SHRI. VASANT MAHADEO GHARAT, AN ADULT, INDIAN INHABITANT, HAVING ADDRESS AT DHAKTE JUI, TALUKA URAN, DISTRICT RAIGAD, 2) SHRI. VILAS DYANESHWAR SAWANT, AN ADULT, INDIAN INHABITANT, HAVING ADDRESS AT PANVEL, TALUKA PANVEL, DISTRICT RAIGAD AN AREA ADMEASURING 0H-29R-0P FROM AND OUT OF ALL THAT PIECES AND PARCEL OF LAND SITUATE, LYING AND BEING AT VILLAGE VAHAL TALUKA PANVEL, AND DISTRICT RAIGAD BEARING SURVEY / GAT NO. 359 /7/BADMEASURING 0 H - 58 R - 0 P [EARLIER KNOWN AS SURVEY / GAT

NO. 359 / 7 (PART)] (THE SAID AREA ADMEASURING 0H-29R-0P SHALL BE

HEREINAFTER REFERRED TO AS THE SAID PROPERTY) FOR SUCH

CONSIDERATION AND UPON SUCH TERMS AND CONDITIONS AS

MENTIONED THEREIN. THE SAID DEED OF CONVEYANCE IS

REGISTERED WITH SUB -REGISTRAR OF ASSURANCES UNDER SERIAL NO. PVL - 12678-2012 DATED 08-11-2012. B) THEREAAFTER, BY RELEASE DEED DATED 19TH AUGUST, 2016 EXECUTED BETWEEN THE SAID SHRI. VILAS DYANESHWAR SAWANT (AS THE RELEASER THEREIN) AND THE SAID SHRI. VASANT MAHADEO GHARAT (AS THE RELEASEE THEREIN), THE SAID SHRI. VILAS DYANESHWAR SAWANT HAS RELEASED, SURRENDERED, ACQUITTED AND CONVEYED ALL HIS UNDIVIDED SHARE, RIGHTS, TITLE AND INTEREST IN RESPECT OF THE SAID PROPERTY IN FAVOUR OF THE SAID SHRI. VASANT MAHADEO GHARAT UPON SUCH TERMS AND CONDITIONS AS MENTIONED THEREIN. THE SAID RELEASE DEED IS REGISTERED WITH THE SUB-REGISTRAR UNDER SERIAL NO. PVL - 4 -

7282 - 2016 DATED 19-08-2016. C) IN THE CIRCUMSTANCES, THE SAID SHRI. VASANT MAHADEO GHARAT (HEREINAFTER REFERRED TO AS THE SAID OWNER) IS FULLY AND COMPLETELY SEIZED AND POSSESSED OF AND / OR OTHERWISE WELL AND SUFFICIENTLY ENTITLED TO THE SAID PROPERTY AS THE SOLE AND ABSOLUTE OWNER THEREOF.

D) PURSUANT TO THE REQUEST OF THE SAID OWNER, THE REVENUE AUTHORITY HAS SUB-DIVIDED THE SAID SURVEY / GAT NO. 359 / 7 / B ADMEASURING 0 H - 58 R - 0 P [EARLIER KNOWN AS SURVEY / GAT NO. 359 / 7 (PART)] INTO TWO PARTS AND HAVE OPENED NEW 7/12 EXTRACTS IN RESPECT THEREOF, ACCORDINGLY, THE SAID PROPERTY IS ALLOTTED NEW SURVEY / GAT NUMBER BEING SURVEY NO. 359 / 7 / B. 1 ADMEASURING 0H-29R-0P (HEREINAFTER REFERRED TO AS THE SAID PROPERTY) AND WHICH IS MORE PARTICULARLY DESCRIBED IN THE SCHEDULE HEREUNDER WRITTEN. ACCORDINGLY, BY MUTATION ENTRY NO. 5049, THE 7/12 EXTRACT IN RESPECT OF THE SAID NEW SURVEY NUMBER IS RECORDED IN THE NAME OF THE SAID OWNER.

EI NOW THE SAID OWNER HAS AGREED TO SELL, TRANSFER, ASSIGN AND CONVEY TO OUR CLIENTS THE SAID PROPERTY MENTIONED IN THE SCHEDULE HEREUNDER WRITTEN, FREE FROM ANY CLAIM, OBJECTION, ENCUMBRANCES AS PER THE MUTUALLY AGREED TERMS & CONDITIONS.

ANY PERSONS HAVING ANY CLAIM, RIGHT, TITLE OR INTEREST IN RESPECT OF THE SAID PROPERTY OR ANY PART THEREOF BY WAY OF INHERITANCE, MAINTENANCE, EASEMENT, MORTGAGE, SALE DEVELOPMENT, LIEN, GIFT OR BY WAY OF AGREEMENT FOR SALE OF FLATS, SHOPS, PREMISES TO BE CONSTRUCTED THEREON OR OTHERWISE HOWEVER ARE HEREBY REQUIRED TO MAKE THE SAME KNOWN IN WRITING TOGETHER WITH PHOTOCOPIES OF ALL SUPPORTING DEEDS AND DOCUMENTS TO THE UNDERSIGNED AT OUR ADDRESS, HIMANSHU BHEDA & ASSOCIATES, ADVOCATES HIGH COURT, 1504, 15TH FLOOR, G- SQUARE BUSINESS PARK, PLOT NO.25/26, SECTOR - 30, OPPOSITE TO SANPADA RAILWAY STATION VASHI, NAVI MUMBAI, WITHIN 15 DAYS FROM THE DATE HEREOF, OTHERWISE ALL THE NECESSARY FORMALITIES FOR SALE IN RESPECT OF THE SAID PROPERTY WILL BE COMPLETED WITHOUT HAVING ANY REFERENCE OR RECOURSE TO ANY SUCH CLAIM AND THE SAME, IF ANY, SHALL BE DEEMED TO BE WAIVED OR ABANDONED.

SCHEDULE ALL THAT PIECE AND PARCEL OF LAND SITUATE, LYING AND BEING AT VILLAGE VAHAL, TALUKA PANVEL AND DISTRICT RAIGAD, IN THE REGISTRATION SUB-DISTRICT OF PANVEL, DISTRICT - RAIGAD, MORE PARTICULARLY DESCRIBED HEREINBELOW:

AREA ASSESSMENT SURVEY NO. / HISSA NO. (H-R-P) (RS. PS) 359/7/B/1 [EARLIER FORMING PART OF OLD SURVEY / GAT NO. 359 / 7 / B (PART) AND OLD SURVEY / 0-29-0 2-97 GAT NO. 359 / 7 (PART)] AND BOUNDED AS FOLLOWS: -: SURVEY No. 359/7/B/2

ON OR TOWARDS EAST ON OR TOWARDS WEST : SURVEY No. 359/6 ON OR TOWARDS NORTH : SURVEY NO 359/1

ON OR TOWARDS SOUTH : Road DATED THIS 30th DAY OF JUNE, 2017. Tata Capital Housing Finance Ltd.

FOR HIMANSHU BHEDA & ASSOCIATES

PROPRIETOR ADVOCATES, HIGH COURT MUMBAI.

Ghoda, Mumbai 400 001, to transact the Business, as set out in the Notice of AGM. The Notice of AGM together with the Annual Report for the year ended March 31, 2017,

www.grindwellnorton.com. Members may download it from the Company's website or may request for a copy of the same by writing to the Company Secretary at the Registered Office of the Company at the aforesaid E-mail ID. The documents pertaining to the items of business to be transacted in the AGM are open for inspection at the Registered Office of the Company during business

means ("remote e-voting").

the AGM and have not cast their votes by availing the remote e-voting facility.

using the remote e-voting facility or voting by Ballot at the AGM. The remote e-voting shall commence on Saturday, July 22, 2017 (9:00 a.m.) and

the AGM but shall not entitled to cast their vote again.

In case of any queries, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the download section of www.evoting.nsdl.com or contact Mr. Amit Vishal, Senior Manager, National Securities Depository Limited, Trade World, "A" Wing, 4th & 5th Floors, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 at Telephone no. 022 2499 4360 or call on Toll Free no.: 1800-222-990 or Ms. Mary George, TSR Darashaw Limited, 6-10, Haji Moosa Patrawala Industrial Estate, 20, Dr. E. Moses Road, Mahalaxmi, Mumbai 400 011 at Telephone no. 022 6656 8484, Extn: 411/412/413, E-mail: csg-unit@tsrdarashaw.com.

have been sent along with the Annual Report to the Members. Members who have received Attendance Slips by electronic mode are requested to print the Attendance Slip and submit a duly filled in Attendance Slip at the registration counter to attend the AGM.

NOTICE

Shri Omprakash Sethi a Member of the Kamala Bhavan Industrial Premises Co-Op. Society Ltd. having, address at Sharma Industrial Estate, Walbhat Road, Goregaon (East), Mumbai - 400 063, and holding Gala/Unit No.9 in the building of the society died on 2" March, 2014 without making any nomination.

The society hereby invites claims o objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 15 days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims, objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased in the capital/ property of the society in such a manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital, property of the society shall be dealt with it the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society, with the secretary of the society between 12 P.M. to 5 P.M. from the date of the publication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of

Kamala Bhavan Industrial Premises Co-op. Society Ltd Date: 1/7/2017 Place: Mumbai Hon. Secretary

करण्यासाठी बँके कडे अर्ज केलेला आहे.

४ ४०६७११ सियाराम शर्मा

मंगल शरद बिजुर

सत्य प्रकाश सिंह

सविथा गणेश

एकत्रित शारदा गुरुदत्त नाडकर्णी

अनु. एल/एफ

郅

豖

२ ६११६८१४

३ ६३४५५०६

दिनांकः ३०.०६.२०१७

विरुद्ध

युनियन बँक ऑफ इंडिया

संत तुकाराम रोड शाखा, २४, अपीजय हाऊस, सुरेंद्र,

मे. अंजनी मल्टी सर्व्हिसेस प्रा. लि. आणि अन्य

कर्नाक बंदर, बडोदा स्ट्रीट, मुंबई - ४०० ००९

उल्लेखित अर्ज दाखल केला आहे.

१. श्री. संदीप अगरवाल

केलेली आहे.

२. सौ. आशा एस. अगरवाल

गोरेगाव (पू.), मुंबई - ४०० ०९७.

गोरेगाव (पू.), मुंबई - ४०० ०९७.

PUBLIC NOTICE

Road, Churchgate (West), Mumbai

400020 was issued in the name of Shri

Babanrao Gangadhar Kolse Patil on 19th

February 1989, the bonfide member

occupying Flat No.101. He has applied for

Duplicate Share Certificate in lieu of the

original Share Certificate, which is lost

misplaced and not traceable. The Society

hereby invites claims or objections from any

individual, Firm or Company for issue of

Duplicate Share Certificate to the Applicant

since the Original Share Certificate No. 11 i

The claims/ objections in writing, if any

supported by documentary proof shall

reach undersigned at above address within

15 days from the date of publication of this

Notice. Failing this the Society shall issue

the Duplicate Share Certificate to the

Applicant in lieu of lost/misplaced Original

Share Certificate No. 11, following due

process as per provisions of it's Registered

Any claims/ objections received after the

For the Charleville Co-op. Hsg. Society Ltd.

प्रमाणपत्र शेअर्सची

क्रमांक संख्या

Notice period shall not be considered.

Hon. Secretary

Date : 21/2/2017

विभिन्न क्रमांक

पासून पर्यंत

०१०४७३९३१ = ०१०४७५९३० ३००९२२०

०२५३४७५५१ - ०२५३४७५६५ ३०५१९००

02020638 - 02020600 3009280

०१७२८३३५६ = ०१७२८३८५५ ३०१९९२७

कार्यकारी उपाध्यक्ष (कायदा) आणि कंपनी सचिव

परि. क्र. १४

प्रबंधक

डीआरटी-॥, मुंबई

(प्रतिवादी क्र. २)

(प्रतिवादी क्र. ३)

Place: Mumbai

एचडीएफसी बँक लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: एचडीएफ सी बँक हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (प), मुंबई - ४०० ०१३.

[कॉरपॉरेट ओळख क्रमांक - L65920MH1994PLC080618]

[ई–मेलः shareholder.grievances@hdfcbank.com] [वेबसाईटः www.hdfcbank.com]

[दूरध्वनी क्र. - 022 24988484] [फॅक्स क्र. - 022 24965235]

सूचना

याद्वारे ही सूचना देण्यात येते की, खालील समन्याय शेअर प्रमाणपत्र हरवले / गहाळ झाले आहेत / सापडण्याजी

नाहीत असे सूचीत करण्यात आलेले आहे आणि नोंदणीकृत भागधारकांनी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र निर्गमित

अशा शेअर प्रमाणपत्र / प्रमाणपत्रे यांच्याशी संबधित कोणतेही दावे असलेल्या कोणत्याही व्यक्ती-

सर्व आधारीत कागदपत्रे आमच्या हस्तांतरण एजन्टस आणि प्रबंधकांकडे कार्यालयात म्हणजेच

डेटामॅटीक्स फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, प्लॉट नं बी - ५ पार्ट बी. क्रॉस लेन एमआयडीसी, मरोळ, अंधेरी (पूर्व),

मुंबई ४०० ०९३, लिखित स्वरुपात सदरहू दावे या सूचनेच्या जाहीराती पासून १५ दिवसांमध्ये दाखल

केले पाहीजेत, त्यानंतर अशा प्रकारचे दावे विचारात घेतले जाणार नाहीत आणि प्रबंधक अर्जदारांच्या

नावाने शेअर्स हस्तांतरण करण्यासाठी आणि / किंवा प्रतिलिपी शेअर्स प्रमाणपत्र / प्रमाणपत्रे निर्गमित

करण्यासाठी कार्यवाही करतील. त्यानुसार मूळ शेअर प्रमाणपत्रे रदद् करण्यात येतील. प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र ,

प्रमाणपत्रे निर्गमित केल्यानंतर मळ शेअर प्रमाणपत्रासह देवघेव करणारी कोणतीही व्यक्ती तो / ती स्वतःच्या जोखमीवः

कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ॥, मुंबई यांचेसमोर

५ वा मजला, सिंदिया हाऊस, एल ॲन्ड टी हाऊससमोर, एन. एम. मार्ग,

बॅलार्ड इस्टेट, मुंबई - ४०० ००१, फोन: २२६६५४७२

मूळ अर्ज क्र. ९८० सन २०१५

१. ज्याअर्थी वरील नावाचे अर्जदार यांनी त्यातील उल्लेखित इतर अनुतोष आणि चालू आणि

२. ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्सची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी

३. तुम्हाला सदर न्यायाधिकरणासमक्ष व्यक्तिशः किंवा विकलाद्वारे लेखी विवरणपत्र/म्हणणे

४. सूचना घ्यावी की, कसूरवार ठरल्यास, तुमच्या अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि

१२०१/१२०२, ऑर्किड टॉवर, वसंत व्हॅली कॉम्प्लेक्स, फिल्म सिटी रोड,

१२०१/१२०२, ऑर्किड टॉवर, वसंत व्हॅली कॉम्प्लेक्स, फिल्म सिटी रोड,

दाखल करण्यासाठी आणि विनंतीप्रमाणे अनुतोष का मंजूर करू नये याची कारणे

दर्शविण्यासाठी २५/०७/२०१७ रोजी स. ११.०० वा. उपस्थित राहण्याचे निर्देश दिले

माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ०९ जून, २०१७ रोजी दिले/निर्गमित

Saraswat

Bank

दि सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. (शेड्युल्ड बँक)

कब्जा सूचना

नियम ८(१) अन्वये

लि.चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ

फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट.

२००२ (ॲक्ट ५४ सन २००२) च्या कलम १३(१२) अन्वये आणि सिक्युरिटी

इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ९ अन्वये प्रदान केलेल्या

अधिकारांचा वापर करून कर्जदार मे. एन्वा केम (इंडिया) लि. यांना सूचनेमध्ये

नमूद केलेली ३०.११.२००४ रोजीसची सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.ची

थकबाकी रु. २३,०३,७५,९१५.४७ (रुपये तेवीस कोटी तीन लाख पंच्याहत्तर

हजार नऊशे पंधरा आणि पैसे सत्तेचाळीस फक्त) आणि स्टेट बँक ऑफ इंडियाची

थकबाकी रु. ४,१२,००,०००.०० (रुपये चार कोटी बारा लाख फक्त) आणि

अपना सहकारी बँक लि.ची थकबाकी रु. १३,४८,८८,०००.०० (रुपये तेरा

कोटी अट्ठेचाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार फक्त) ही रक्कम सदरह् सूचना प्राप्त

झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी

बोलाविण्याकरिता दिनांक २३.१२.२०१४ रोजीची मागणी सूचना निर्गमित

सदरह कर्जदारांनी सदरह रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून

कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वा-

क्षरीकर्त्यांनी त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सदर अधिनियमाच्या

कलम १३(४) सहवाचता सदरह् नियमावलीच्या नियम ९ अन्वये दिनांक २८

जून, २०१७ रोजी यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते

की, त्यांनी खालील मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह

मिळकतीचे वर्णन

प्लॉट क्र. एच-३१, तळोजा इंडस्ट्रियल एरिया, एम.आय.डी.सी., तळोजा, गाव

नावाडे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथे स्थित फॅक्टरी जमीन आणि इमारती-

चे सर्व ते भाग आणि विभाग (मोजमापित जमीन : ४५०० चौ. मी. आणि

ठिकाण : तळोजा - पनवेल फोन क्र. २४६७१२०१/१२०२/१२०३/१२०४

- रामेश्वर मीडिया 🗕

(आर.जी. नेपाळी)

प्राधिकृत अधिकारी

सेनापती बापट मार्ग,

७४/सी, समाधान बिल्डिंग

दादर (पश्चिम), मुंबई ४०००२८.

दि सारस्वत को-आपरेटिव्ह बँक लि.

इमारतीची रचना : ६८०.०३ चौ. मी.)

दिनांक: २८.०६.२०१७

मिळकतीवरील कोणताही व्यवहार हा बँकांच्या प्रभाराच्या अधीन राहील.

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक

सदर न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे.

भविष्यातील व्याज, खर्चासह एकत्रित रकमेच्या वसुलीकरिता सदर न्यायाधिकरणात वरील

मूळ प्रमाणपत्राची देवघेव करील आणि कोणत्याही रितीने बँक त्यास जबाबदार राहणार नाही.

in his/her/their possession.

PUBLIC- NOTICE Late Sri Alfred Francis Fernandes, who was a member of New Sulochana CHS LTD, Original Share Certificate No.11 bearing Ghatkopar, Mumbai - 400077 and owner of Flat no 8, A wing. Who expired on the shares of Rs.50/- each and having 4/09/2016 nominated his wife smt Sarah Alfred Fernandes, But within 2 months she distinctive numbers from 51 to 55 (both also expired on the 17/10/2016 inclusive) of CHARLEVILLE CHS LTD, 'A'

AT PRESENT THERE IS NO NOMINATION FOR FLAT NO 8 A WING OF THE SOCIETY SONS of ShriAlfred Fernandes and Sarah A Fernandes, Shri Terence A Fernandes and Shri Willis Alfred Fernandes have applied to the society to transfer the flat no 8, A wing. And interest there on share certificate no 8 and distinctive nos36 to 40 ,claiming to be only heirs and successors of their parents

Now New Sulochana CHS LTD hereby invites claims and objections from any other claimants to transfer the above mentioned shares with interest thereon of their deceased parents [member] within fifteen days from the date of publication .of this notice alongside documentary proof to support the claim / objections

If no claims/objections are received by the society within 15 days. The society will deal with the shares and interest thereon [transfer of shares] in accordance with the bve-laws of the society

NO CLAIMS SHALL BE ENTERTAINED AFTER THE SAID PERIOD OF 15 DAYS FROM THE DATE OF PUBLICATION OF THIS NOTICE.

> **NEW SULOCHANA CO-OP** HOUSING SOCIETY LTD

जाहीर सूचना

केटीडी ट्रेडिंग ॲडव्हायजरी एलएलपी

नों.का.: दुकान क्र. १, फॉर्च्युन हाईटस्, गाव दुनेठा, दानी दमण-३९६०१० दु.: ०३३-४०००२३००

ई-मेल:ktdcompliance@gmail.com एलएलपीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या बदलासाठी सूचना

दी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप रुल्स, २००९ च्या नियम १७ सहवाचता लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ॲक्ट, २००८ च्या कलम १३(३) च्या तरतुदींनुसार याद्वारे सूचना देण्यात येते की, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ॲक्ट, २००८ अंतर्गत नोंदणीकृत एलएलपी आयडेन्टिफिकेशन क्र. एएई-२९४४ धारक केटीडी ट्रेडिंग ॲडव्हायजरी एलएलपीचा तिचे नोंदणीकृत कार्यालय त्याच्या सध्याच्या दुकान क्र. १, फॉर्च्युन हाईटस, गाव दुनेठा, नानी दमण, दमण आणि दीव-३९६०१० ह्या पत्यावरून पश्चिम बंगाल राज्यातील ४, ब्रेबॉर्न रोड, कोलकाता-७००००१ येथे हलविण्याचा प्रस्ताव आहे.

दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशातून पश्चिम बंगाल राज्यात त्यांचे नोंदणीकृत कार्यालय हलविण्याच्या प्रस्तावित बदलामुळे ज्या कोणत्याही व्यक्तीच्या हितास बाधा पोहोचत असेल त्यांनी त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्याच्या बदलास कोणत्याही असणाऱ्या विरोधाची कारणे आणि त्यांच्या हितसंबंधांचे स्वरूप नमूद करून ह्या सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून एकवीस दिवसांत एलएलपीला तिच्या नोंदणीकृत कार्यालयात एक प्रत देऊन कंपनी निबंधक, गोवा, कंपनी लॉ भवन, ईडीसी कॉम्प्लेक्स, प्लॉट क्र. २१, पाट्टो, पणजी-४०३००१ येथे कळवावे.

केटीडी टेडिंग ॲडव्हायजरी एलएलपीच्यावतीने आणि साठी

डेसिग्नेटेड पार्टनर

परि. क्र. ७

…प्रमाणपत्र ऋणको

प्रपत्र क्र. १४ नियमावली क्र. ३३(२) भारत सरकार वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.॥ ५ वा मजला, सिंदिया हाऊस, एल ॲन्ड टी हाऊससमोर, एन.एम.मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई - ४०० ०३८, फोन: २२६६५४७३

मागणी सूचना

वसुली कार्यवाही क्र. ४७ सन २०१६

युनियन बँक ऑफ इंडिया

विरुध्द

...प्रमाणपत्र धारक

पुढील तारीख:- १०/०८/२०१७

मे. जी. जी. एंटरप्रायजेस आणि अन्य

१. मे. जी. जी. एंटरप्रायजेस गिरीश गोयल (एचयुएफ)

द्वारा तिचे कर्ता गिरीश गोयल,

३३१, नव व्यापार भवन, ४९, पी. डी'मेलो रोड, कर्नाक बंदर, मुंबई-४०० ००९. २. गिरीश गोयल (एचयुएफ) द्वारा तिचे कर्ता गिरीश गोयल,

३३१, नव व्यापार भवन, ४९, पी. डी'मेलो रोड, कर्नाक बंदर, मुंबई-४०० ००९. ३. आशिष गोयल, मे. गोयल एंटरप्रायजेसचे प्रोप्रायटर

३३१, नव व्यापार भवन, ४९, पी. डी'मेलो रोड, कर्नाक बंदर, मुंबई-४०० ००९. सन्माननीय पीठासिन अधिकारी यांनी मंजूर केलेल्या ओ.ए. क्र. ११७ सन २०१४ मधील जारी केलेल्या वसुली प्रमाणपत्रानुसार तुमच्याकडून व्याजासह रु. ५२,१६,७२४.०० (रुपये बावन्न लाख सोळा हजार सातशे चोवीस फक्त) ची

रक्कम येणे आहे. तुम्हाला याद्वारे सदर सूचना प्राप्तीपासून १५ दिवसांत वरील रक्कम जमा करण्यासाठी बोलाविण्यात येत आहे, कसूरवार ठरल्यास कायद्यानुसार वसुली करण्यात येईल. वरील सदर रकमेव्यतिरिक्त तुम्ही भरावयाचे दायित्व :-

ए. निष्पादन प्रक्रियेच्या सदर सूचनेनंतर त्वरित सुरू होणाऱ्या कालावधीकरिता देय असे

बी) सदर सूचनेच्या बजावणी संबंधात आलेला आणि थकीत रकमेच्या वसुलीकरिता

करावयाच्या इतर प्रक्रियेचा सर्व दर, प्रभार आणि खर्च सदर १५ जून, २०१७ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने दिले

सही /-(बी. एस. साने)

वसुली अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण ॥, मुंबई

Saraswat Bank

दि सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. (शेड्युल्ड बँक) जाहीर सूचना

दि सारस्वत को-ऑप. बँक लि.

(शेड्युल्ड बॅक)

सर्वसामान्य जनतेला याद्वारे कळविण्यात येते की, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) च्या तरत्दींन्वये सदर कर्जदारांवर बजावणी केलेल्या दिनांक २०.०७.२०१६ च्या सूचनेत निर्धारित केलेल्या कालावधीमध्ये पुढील व्याजासह ३०.०६.२०१६ रोजीसची रु. ३,११,९२,८८२.८८ (रुपये तीन कोटी अकरा लाख ब्याण्णव हजार आठशे ब्याऐंशी आणि पैसे अठ्ठ्याऐंशी मात्र) या रकमेची उर्वरित थकबाकी/संपूर्ण दायित्व प्रदान करण्यात **श्री. पंडागळे राम जानकीराम** यांच्या वतीने कसूर झाल्याने, निम्नस्वाक्षरीकारांनी बँकेकडे गहाण असलेल्या खाली वर्णन केलेल्या परिसराचा प्रत्यक्ष कब्जा घेतला आणि त्यांची विक्री करण्याचा हेतू आहे आणि म्हणून, सदर परिसरासाठी इच्छुक पक्षकारांकडून याद्वारे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत जे मोहोरबंद पाकिटातून खालील पत्यावर १६.०८.२०१७ रोजी किंवा त्यापूर्वी द. ४.०० वा.पर्यंत दि सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.च्या नावातील मुंबई क्लिअरिंग हाऊसच्या क्षेत्रात कार्यरत कोणत्याही बँकेवर काढलेल्या डिमाड ड्राफ्ट/पे ऑर्डरच्या स्वरुपातील बोली रकमेच्या १०% इतक्या इसारा रकमेसह सादर करावेत आणि प्रस्तावांना १६.०८.२०१७ रोजी सायं. ४.३० वा. बँकेच्या खालील पत्त्यावर उघडण्यात येईल.

मिळकतीच्या विक्रीच्या अटी आणि तपशील निम्नस्वाक्षरीकारांकडे उपलब्ध आहेत.

प्राप्त झालेले कोणतेही किंवा सर्व प्रस्ताव कोणतेही कारण न देता फेटाळण्याचे

अधिकार निम्नस्वाक्षरीकार राखून ठेवत आहेत. ''जसे आहे जेथे आहे तत्त्वावर आणि जसे आहे जे आहे तत्त्वावर' मिळकतीसाठी ठरवलेली राखीव किंमत आहे रु. ५.६८.३२.०००/- (रुपये

पाच कोटी अडुसष्ट लाख बत्तीस हजार मात्र). परिसराचे निरीक्षण दिनांक १०.०७.२०१७ रोजी द्. ३.०० ते सायं.

५.०० मध्ये करता येईल. परिशिष्ट

गुंदेचा इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स, आकुर्ली रोड, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, ग्रोवेल्स मॉलच्या पुढे, कांदिवली (पू.), मुंबई - ४०० ००१ येथील दुकान क्र. जी/८ (श्री. पंडागळे राम जानकीराम आणि श्री. पंडागळे जयेश राम यांच्या नावातील) आणि दकान क्र. जी/९ (श्री. पंडागळे गौरव राम आणि श्री. पंडागळे राम जानकीराम यांच्या नावातील) (मोजमापित क्षेत्र : प्रत्येकी ४६२ चौ. फू.)

प्राधिकृत अधिकारी दि सारस्वत को-ऑप. बँक लि. वसुली विभाग, ७४/सी, समाधान बिल्डिंग, सेनापती बापट मार्ग. दादर (प.), मुंबई - ४०० ०२८.

दिनांक : ०१.०७.२०१७ दू. क्र. २४६७ १२०१/१२०२/१२०३/१२०४ रामेश्वर मीडिया

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ॥ मध्ये ५ वा मजला, सिंदिया हाऊस, एल ॲन्ड टी हाऊससमोर, एन. एम. रोड, बॅलार्ड इस्टेट, मुंबई - ४०० ००१.

मूळ अर्ज क्र. ८५४ सन २०१६ परि.-१२ बँक ऑफ इंडिया ...अर्जदार

श्री. गिरीश ब्रिजपाल वाल्मिकी आणि अन्य …प्रतिवादी

ज्याअर्थी वरील नावाचे अर्जदार यांनी त्यातील उल्लेखित इतर अनुतोष आणि चालू आणि भविष्यातील व्याज, खर्चासह एकत्रित रकमेच्या वसुलीकरिता सदर न्यायाधिकरणात वरील उल्लेखित अर्ज दाखल केला आहे.

ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्सची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सदर न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला

तुम्हाला सदर न्यायाधिकरणासमक्ष व्यक्तिशः वा वकिलाद्वारे लेखी विवरणपत्र/म्हणणे दाखल करण्यासाठी आणि विनंतीप्रमाणे अनुतोष का मंजूर करू नये याची कारणे दर्शविण्यासाठी **११/०८/२०१७** रोजी **स. ११.०० वा**. उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

सूचना घ्यावी की, कसूरवार ठरल्यास, तुमच्या अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि निर्धारित असेल.

माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने २४ जून, २०१७ रोजी दिले.

प्रभारी प्रबंधक

१) श्री. गिरीश ब्रिजपाल वाल्मिकी डीआरटी-॥, मुंबई बी-३०१, सीवूड ॲव्हेन्यू, बेलपाडा, प्लॉट क्र. ३, सेक्टर ०३, खारघर, नवी मुंबई - ४१० २१०.

२) श्री. वारन रजनपांडी मार्टिन

बिल्डिंग ५ बी, ४ था मजला, फ्लॅट क्र. ४०२, पीएमजीपी कॉलनी, सायन वांद्रे लिंक रोड, सायन (प.), मुंबई - ४०० ०१७. ...प्रतिवादी

CHOWGULE STEAMSHIPS LIMITED Registered Office: Chowgule House, Mormugao Harbour, Goa – 403 803. Website: chowgulesteamships.co.in, E-mail: joshi.csl@chowgule.co.in CIN - L63090GA1963PLC000002

NOTICE Notice is hereby given that the 54th Annual General Meeting of the members of Chowgule Steamships Limited (the Company) will be held on Friday July 21, 2017 at 10.00 AM at the Registered Office of the Company at Chowgule House, Mormugao Harbour, Goa - 403 803 to transact the following business as mentioned in detail in the Notice of the 54th Annual General Meeting of the Company:

Ordinary Business: I. To receive, consider and adopt the Audited Financial Statements including the Consolidated Financial Statements of the Company for the Financial Year ended March 31, 2017 and the Reports of the Board of Directors and Auditors thereon.

To appoint a Director in place of Prof. Rohini V. Chowgule (DIN 00019057) who retires by rotation and, being eligible, offers herself for re-appointment.

To appoint a Director in place of Mr. Nathan R. Chowgule (DIN 00029130) who retires by rotation and, being eligible, offers himself for re-appointment. To appoint auditors of the Company to hold office from the conclusion of

this Annual General Meeting until the conclusion of the sixth consecutive Annual General Meeting of the Company and to fix their remuneration. The notice of the 54th Annual General Meeting has been sent by permitted mode as per the provisions of the Companies Act, 2013 and Rules framed there under, to every concerned shareholder individually. Further, notice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act 2013 and the Rules made thereunder, that the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from July 15, 2017 to July 21, 2017 (both days inclusive) for the purpose of annual book closure A Member entitled to attend and vote at the meeting is entitled to appoint

one or more proxies to attend and vote on a poll only instead of himself and a proxy need not be a member. Proxies, in order to be effective, must be deposited at the Registered Office of the Company not less than forty eight hours before the commencement of the Meeting. nformation pursuant to the Rule 20 (3) (v) of the Companies (Management

& Administration) Rules 2014

1. All business set out in the said Notice may be transacted by Electronic

2. The dispatch of Notice along with Explanatory Statement and full Annual Report was completed on June 26 2017. 3. Voting through Electronic means begins at 9.00 a.m. on July 18, 2017

and ends at 5.00 p.m on July 20, 2017. The Voting shall not be allowed beyond the aforesaid date and time.

5. The Notice along with full Annual Report is displayed on Company's

website viz. www.chowgulesteamships.co.in Contact details for grievance: Link Intime India Pvt. Ltd, C-101, 247 Park L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083. Tel- 022 49186270/ 49186060. Email id- rnt.helpdesk@linkintime.co.in. Alternatively you may please contact to:helpdesk.evoting@cdslindia.com for any

For Chowgule Steamships Ltd

Place : Mumbai Date: June 29, 2017

queries on evoting.

Suhas V. Joshi **Company Secretary**



दि सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. (एक शेड्युल्ड बँक)

जाहीर सूचना दि सारस्वत को-ऑप. बँक लि. (शेड्युल्ड बॅक)

सर्वसामान्य जनतेला याद्वारे कळविण्यात येते की, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) च्या तरतुदींन्वये सदर कर्जदारांवर बजावणी केलेल्या दिनांक २०.०७.२०१५ च्या सूचनेत निर्धारित केलेल्या कालावधीमध्ये पुढील व्याजासह ३०.०६.२०१५ रोजीसची रु १,३५,३७,५२५.६९ (रुपये एक कोटी पस्तीस लाख सदतीस हजार पाचशे पंचवीस आणि पैसे एकोणसत्तर मात्र) रकमेची उर्वरित थकबाकी/संपूर्ण दायित्व प्रदान करण्यात श्री. जैन पुर्णांद शेखरमल यांच्या वतीने कसूर झाल्याने, निम्नस्वाक्षरीकारांनी बँकेकडे गहाण असलेल्या खाली वर्णन केलेल्या परिसराचा प्रत्यक्ष कब्जा घेतला आणि त्यांची विक्री करण्याचा हेतू आहे आणि म्हणून, सदर परिसरासाठी इच्छुक पक्षकारांकडून याद्वारे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत जे, मोहोरबंद पाकिटातून खालील पत्त्यावर १४.०८.२०१७ रोजी किंवा त्यापूर्वी द्. ४.०० वा.पर्यंत दि सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.च्या नावातील मुंबई क्लिअरिंग हाऊसच्या क्षेत्रात कार्यरत कोणत्याही बँकेवर काढलेल्या डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरच्या स्वरुपातील बोली रकमेच्या १०% इतक्या इसारा रकमेसह सादर करावेत आणि प्रस्तावांना १४.०८.२०१७ रोजी द्. ४.३० वा. बँकेच्या खालील पत्त्यावर उघडण्यात येईल.

मिळकतीच्या विक्रीच्या अटी आणि तपशील निम्नस्वाक्षरीकारांकडे उपलब्ध

्रपाप्त झालेले कोणतेही किंवा सर्व प्रस्ताव कोणतेही कारण न देता फेटाळण्याचे

अधिकार निम्नस्वाक्षरीकार राखून ठेवत आहेत. परिसरासाठी ठरवलेली राखीव किंमत खालीलप्रमाणे [१) युनिट क्र. सी/३०४ : रु. ९२.७५ लाख (रुपये ब्याण्णव लाख पंच्याहत्तर

हजार मात्र) ''जसे आहे जेथे आहे तत्त्वावर आणि जसे आहे जे आहे तत्त्व-ावर". 🛛 २) युनिट क्र. सी/३०६ : रु. ९२.७५ लाख (रुपये ब्याण्णव लाख पंच्याहत्तर

परिसराचे निरीक्षण दिनांक १५.०७.२०१७ रोजी द. १२.३० ते द. २.३०

हजार मात्र) ''जसे आहे जेथे आहे तत्त्वावर आणि जसे आहे जे आहे तत्त्व-

दरम्यान करता येईल.

परिशिष्ट

१) श्री. जैन पुर्णांदु शेखरमल (एचयुएफ) यांच्या नावे असलेले युनिट क्र. सी/३०४, तिसरा मजला, क्रिस्टल प्लाझा, अंधेरी लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई - ४०० ०५३. (मोजमापित चटई क्षेत्र : २४९.०० चौ. फू.).

२) श्री. जैन पुर्णांदु शेखरमल यांच्या नावे असलेले युनिट क्र. सी/३०६, तिसरा मजला, क्रिस्टल प्लाझा, अंधेरी लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई -४०००५३. (मोजमापित चटई क्षेत्र : २४९.०० चौ. फू.).

> सही/-प्राधिकृत अधिकारी दि सारस्वत को-ऑप. बँक लि. वस्ली विभाग, ७४/सी, समाधान बिल्डिंग, सेनापती बापट मार्ग, दादर (प.), मुंबई - ४०० ०२८.

दिनांक :0१.०७.२०१७ द्. क्र. २४६७ १२०१/१२०२/१२०३/१२०४ रामेश्वर मीडिया

ग्राइंडवेल नॉर्टन लिमिटेड

कॉर्पेरिट आयहेंटिटी क्रमांक : L26593MH1950PLC008163 गोंदणीकृत कार्यालयः ५वी लेव्हल, लीला बिझनेस पार्क, अंधेरी-कुर्ला रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०५९.

फोन: ०२२-४०२१२१२१ फॅक्स: ०२२-४०२१ २१०२ इ-मेल: sharecmpt.gno@saint-gobain.com, वेबसाईट: www.grindwellnorton.com

६७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, रिमोट ई-मतदानासंबंधी माहिती आणि पुस्तिका बंद

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीची ६७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २६ जुलै, २०१७ रोजी स. ११:०० वाजता एम.सी. घिया हॉल, भोगीलाल हरगोविंदास बिल्डिंग, १८/२०, के. दुभाष मार्ग, काळा घोडा, मुंबई ४०० ००१ येथे, एजीएमच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे, व्यवसायाच्या व्यवहारासाठी घेण्यात येत आहे.

सभासदांनी अहवालाची हार्ड कॉपी मिळण्यासाठी विगंती अर्ज केला नसल्यास, ३१ मार्च,

२०१७ रोजी संपलेल्या वर्षाकरिताचा वार्षिक अहवाल एजीएमच्या सचनेसह, ज्या सभासदांनी त्यांच्या इ-मेल पत्त्यांची कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपंट(स्)(डीपीं) कडे नोंद केली आहे, त्यांना इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये पाठविला आहे. ज्या सभासदांनी त्यांच्या इ-मेल पत्त्यांची कंपनी/ डीपी कडे नोंद केलेली नाही, अशा सभासदांना एजीएमच्या सुचनेची फिजिकल प्रत वार्षिक अहवालासह पाठविली आहे. कंपनीने सभासदांना एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल पाठविण्याचे काम, ई-मेल पाठविण्यासह मुरूवार, २९ जून, २०१७ रोजी पूर्ण केले आहे. वार्षिक अहवालाची प्रत कंपनीच्या www.grindwellnorton.com ह्या वेबसाइटवरही

उपलब्ध आहे. सभाराद ती कंपनीच्या वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतात किंवा तिची प्रत मिळण्यासाठी वर नमुद केलेल्या ई-मेल आयडी वर कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात कंपनी सचिवाला विनंती करू शकतात. एजीएम मध्ये अंमलात आणल्या जाणाऱ्या व्यावसायिक बाबींसंबंधीची कागदपत्रे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यासयात कोणत्याही कामाच्या दिवशी कार्यालयीन वेळांत निरीक्षणासाठी खली आहेत.

कंपनी तिच्या सभासदांना एजीएममध्ये संमत करण्यात येणाऱ्या प्रस्तावित ठरावांवर मतदानाचा अधिकार बजाविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक सुविधा (रिमोट ई-मतदान) प्रदान करण्यास तत्पर आहे.

सभासद आपले मत, नेंशनल सिक्युरिटीज डिपोंझिटरी लिमिटेड (एन एस डी एल) ने पुरविलेल्या रिमोट ई-मतदानाद्वारे देऊ शकतात. असे सर्व सभासद जे एजीएममध्ये उपस्थित असतील आणि ज्यांनी आपली मते देण्यासाठी रिमोट ई-मतदानाच्या सुविधेचा लाभ घेतलेला नसेल, अशा सभासदांना बॅलटढारे मतदान करण्याची सुविधासुद्धा कंपनी एजीएममध्ये उपलब्ध

बुधवार, १९ जुलै, २०१७ ह्या कट-ऑफ तारखेश नोंद असलेले सभाशद त्यांची मते इलेक्ट्रॉनिक मतदानाद्वारे देऊ शकतात. कोणतीही व्यक्ति, जी एजीएमची सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे समभाग संपादित करून कंपनीची सभासद झाली आहे आणि ब्रधवार, १९ जुलै, २०१७ ह्या कट-ऑफ तारखेस समभाग धारण करीत आहे, www.evoting.nsdl.co.in ह्यांना ईमेल पाठवून उपभोक्ता आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते. परंतु, एखाद्या व्यक्तिने एन एस डी एल कडे ई-मतदानासाठी आधीच नोंदणी केली असल्यास, ती व्यक्ति आपला सध्या अस्तित्वात असलेला उपभोक्ता आयडी आणि पासवर्ड वापरू शकेल. ज्या सभासदांची नांवे, सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजनी ठेवलेल्या बेनिफिशियल ओनर्सच्या रजिस्टरमध्ये, कट-ऑफ तारखेस नोंदित असतील, फक्त अशाच सभासदांना ई-मतदानाच्या सुविधेचा वापर करण्याचा अथवा एजीएम मध्ये बॅलटढारे मतदानाचा अधिकार असेल.

रिमोट ई-मतदान, शनिवार, २२ जुलै, २०१७ रोजी (सकाळी ९:०० वा.) सुरू होईल आणि मंगळवार, २५ जुलै, २०१७ रोजी (संध्याकाळी ५:०० वा.) बंद होईल. रिमोट ई-मतदान मॉड्यूल मंगळवार, २५ जुलै, २०१७ रोजी (संध्याकाळी ५:०० वा. नंतर) एन एस डी एल कडून अवरोधित केले जाईल. रिमोट ई-मतदानाचा त्याचा/तिचा हक्क बजावल्यानंतरही सभासद एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात, परंतु एजीएममध्ये त्याला/तिला पुन्हा मत देण्याची परवानमी दिली जाणार नाही.

एजीएमची सूचना कंपनीच्या www.grindwellnorton.com ह्या वेबसाइटवर आणि एन एस ही एल च्या www.evoting.nsdl.com ह्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. इलेक्ट्रॉनिक मतदानाची कार्यपद्धती ६७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत तसेच एन एस डी एल द्वारा सभासदांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये उपलब्ध आहे.

काही प्रश्न असल्यास, सभासद www.evoting.nsdl.com ह्या वेबसाइटवर डाउनलोड कलमाखाली उपलब्ध असलेल्या सभासदांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि ई-मतदान वापरकर्ता मॅन्युअलचा माहितीसाठी आधार घेऊ शकतात किंवा श्री. अमित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापक, मॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, ट्रेड वर्ल्ड, "ए" विंग, ४था व ४वा मजला, कमला मिल्स कंपार्ऊड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई ४०० ०१३ यांच्याशी दूरहवनी क्र. ०२२-२४९९४३६० वर किंवा १८००-२२२-९९० ह्या टोल फ्री क्रमांकावर, किंवा मिस. मेरी जॉर्ज, टी एस आर दाराशॉ लिमिटेड, ६-१०, हाजी मूसा पत्रावाला इंडस्ट्रियल इस्टेट, २०, डॉ. ई. मोझेस रोड, महालक्ष्मी, मुंबई ४०० ०११, दुरध्वनी क्र. ०२२-६६५६ ८४८४, विस्तारीत क्र. ४११/४१२/४१३ वर, ई-मेल: csg-unit@tsrdarashaw.com, यांच्याशी संपर्क साध् शकतात.

सभेच्या स्थळाचा प्रवेश ॲटेंडन्स स्लिप्स द्वारे नियंत्रित केला जाईल, ज्या सभासदांना वार्षिक अहवालासोबत पाठविण्यात आल्या आहेत. ॲटेंडन्स स्लिप्स इलेक्टोंनिक मोडब्रारे प्राप्त झालेल्या सभासदांना ॲटेंडन्स स्लिपची प्रिंट काढण्याची विनंती आहे आणि एजीएमला उपस्थित रहाण्यासाठी यथायोग्य भरलेली ॲटेंडन्स स्लिप नोंदणी काऊंटरवर दाखल करावी.

कंपनीच्या सभासदांचे नोंदणीपुस्तक आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका, एजीएम साठी आणि एजीएम मध्ये इक्किटी समभागांवर लाभांश घोषित झाल्यास, तो मिळण्यास पात्र सभासदांची नांवे निर्धारित करण्यासाठी, बुधवार, १९ जुलै, २०१७ पासून बुधवार, २६ जुलै, २०१७ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद रहातील.

बाइंडवेस नॉर्टन सिमिटेड करिता

मुंबई, ३० जून, २०१७

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT:

A) BY VIRTUE OF A DEED OF CONVEYANCE DATED 8TH NOVEMBER, 2012 SHRI. DATTATREY SHANKAR NAIK, 2) SMT. CHANDRABHAGA SHANKAR NAIK, 3) SMT. USHA SHANKAR NAIK, 4) SMT. KALPANA KACHEF NAIK, 5) SMT, MINAKSHI KACHER NAIK, 6) SHRI, CHANDAR KACHER NAIK SHRİ, DHANRAJ KACHER NAIK, 8) SMT, SHEWANTA VISHWAS NAIK, 9 SHRI, AJAY VISHWAS NAIK, 10) SHRI, JAY VISHWAS NAIK, 11) SMT, MA DATTATREY GAIKAR, 12) SHRI. VIJAY SADASHIV KHOT, 13) SHRI SANDEEP SADASHIV KHOT AND 14) SHRI, CHARAN SADASHIV KHOT, ALI ADULTS, INDIAN INHABITANTS, HAVING THEIR COMMON ADDRESS AT BAMANDONGRI, POST VAHAL, TALUKA PANVEL, DISTRICT RAIGAD (HEREINAFTER REFERRED TO AS THE SAID ERSTWHILE OWNERS HAVE SOLD, TRANSFERRED, ASSIGNED AND CONVEYED IN FAVOUR OF SHRI, VASANT MAHADEO GHARAT, AN ADULT, INDIAN INHABITAN? HAVING ADDRESS AT DHAKTE JUI, TALUKA URAN, DISTRICT RAIGAD, 2 SHRI. VILAS DYANESHWAR SAWANT, AN ADULT, INDIAN INHABITANT HAVING ADDRESS AT PANVEL, TALUKA PANVEL, DISTRICT RAIGAD AN AREA ADMEASURING 0H-29R-0P FROM AND OUT OF ALL THAT PIECES AND PARCEL OF LAND SITUATE, LYING AND BEING AT VILLAGE VAHAL TALUKA PANVEL, AND DISTRICT RAIGAD BEARING SURVEY / GAT NO. 359 /7/BADMEASURING 0 H - 58 R - 0 P [EARLIER KNOWN AS SURVEY / GAT NO. 359 / 7 (PART)] (THE SAID AREAADMEASURING 0H–29R-0P SHALL BE HEREINAFTER REFERRED TO AS THE SAID PROPERTY) FOR SUCH CONSIDERATION AND UPON SUCH TERMS AND CONDITIONS AS MENTIONED THEREIN. THE SAID DEED OF CONVEYANCE IS REGISTERED WITH SUB -REGISTRAR OF ASSURANCES UNDER SERIA NO. PVL - 12678-2012 DATED 08-11-2012.

THEREAAFTER, BY RELEASE DEED DATED 19TH AUGUST, 2016 EXECUTED BETWEEN THE SAID SHRI, VILAS DYANESHWAR SAWANT (AS THE RELEASER THEREIN) AND THE SAID SHRI. VASANT MAHADEC GHARAT (AS THE RELEASEE THEREIN), THE SAID SHRI. VILAS DYANESHWAR SAWANT HAS RELEASED, SURRENDERED, ACQUITTED AND CONVEYED ALL HIS UNDIVIDED SHARE, RIGHTS, TITLE AND INTEREST IN RESPECT OF THE SAID PROPERTY IN FAVOUR OF THE SAID SHRI, VASANT MAHADEO GHARAT UPON SUCH TERMS AND CONDITIONS AS MENTIONED THEREIN. THE SAID RELEASE DEED IS REGISTERED WITH THE SUB-REGISTRAR UNDER SERIAL NO. PVL - 4 7282 – 2016 DATED 19-08-2016.

C) IN THE CIRCUMSTANCES, THE SAID SHRI, VASANT MAHADEO GHARA? (HEREINAFTER REFERRED TO AS THE SAID OWNER) IS FULLY AND COMPLETELY SEIZED AND POSSESSED OF AND / OR OTHERWISE WELI AND SUFFICIENTLY ENTITLED TO THE SAID PROPERTY AS THE SOLE AND ABSOLUTE OWNER THEREOF

D) PURSUANT TO THE REQUEST OF THE SAID OWNER, THE REVENUE AUTHORITY HAS SUB-DIVIDED THE SAID SURVEY / GAT NO. 359 / 7 / B ADMEASURING 0 H - 58 R - 0 P [EARLIER KNOWN AS SURVEY / GAT NO 359 / 7 (PART)] INTO TWO PARTS AND HAVE OPENED NEW 7/12 EXTRACTS IN RESPECT THEREOF, ACCORDINGLY, THE SAID PROPERTY IS ALLOTTED NEW SURVEY / GAT NUMBER BEING SURVEY NO. 359 / 7 / B. 1 ADMEASURING 0H-29R-0P (HEREINAFTER REFERRED TO AS THE SAID PROPERTY) AND WHICH IS MORE PARTICULARLY DESCRIBED IN THE SCHEDULE HEREUNDER WRITTEN. ACCORDINGLY, BY MUTATION ENTRY NO. 5049. THE 7/12 EXTRACT IN RESPECT OF THE SAID NEW SURVEY NUMBER IS RECORDED IN THE NAME OF THE SAID OWNER.

I NOW THE SAID OWNER HAS AGREED TO SELL, TRANSFER, ASSIGN AND CONVEY TO OUR CLIENTS THE SAID PROPERTY MENTIONED IN THE SCHEDULE HEREUNDER WRITTEN, FREE FROM ANY CLAIM OBJECTION, ENCUMBRANCES AS PER THE MUTUALLY AGREED TERMS

ANY PERSONS HAVING ANY CLAIM, RIGHT, TITLE OR INTEREST IN RESPECT OF THE SAID PROPERTY OR ANY PART THEREOF BY WAY OF INHERITANCE, MAINTENANCE, EASEMENT, MORTGAGE, SALE DEVELOPMENT, LIEN, GIFT OR BY WAY OF AGREEMENT FOR SALE OF FLATS, SHOPS, PREMISES TO BE CONSTRUCTED THEREON OR OTHERWISE HOWEVER ARE HEREBY REQUIRED TO MAKE THE SAME KNOWN IN WRITING TOGETHER WITH PHOTOCOPIES OF ALL SUPPORTING DEEDS AND DOCUMENTS TO THE UNDERSIGNED AT OUR ADDRESS, HIMANSHU BHEDA & ASSOCIATES, ADVOCATES HIGH COURT, 1504, 15TH FLOOR, G- SQUARE BUSINESS PARK, PLOT NO.25/26, SECTOR - 30, OPPOSITE TO SANPADA RAILWAY STATION VASHI, NAVI MUMBAI, WITHIN 15 DAYS FROM THE DATE HEREOF OTHERWISE ALL THE NECESSARY FORMALITIES FOR SALE IN RESPECT OF THE SAID PROPERTY WILL BE COMPLETED WITHOUT HAVING ANY REFERENCE OR RECOURSE TO ANY SUCH CLAIM AND THE SAME. IF ANY, SHALL BE DEEMED TO BE WAIVED OR ABANDONED.

SCHEDULE ALL THAT PIECE AND PARCEL OF LAND SITUATE, LYING AND BEING AT VILLAGE VAHAL, TALUKA PANVEL AND DISTRICT RAIGAD, IN THE REGISTRATION SUB-DISTRICT OF PANVEL, DISTRICT - RAIGAD, MORE PARTICULARLY DESCRIBED HEREINBELOW:

SURVEY NO. / HISSA NO. AREA ASSESSMENT (H-R-P) (RS. PS) 359 / 7 / B / 1 [EARLIER FORMING PART OF OLD SURVEY / GAT NO. 359 / 7 / B (PART) AND OLD SURVEY / 2-97 GAT NO. 359 / 7 (PART)] 0-29-0 AND BOUNDED AS FOLLOWS: -

ON OR TOWARDS EAST : SURVEY No. 359/7/B/2 ON OR TOWARDS WEST : SURVEY No. 359/6

ON OR TOWARDS NORTH : SURVEY NO 359/1 ON OR TOWARDS SOUTH : Road DATED THIS 30th DAY OF JUNE, 2017.

PROPRIETOR

ADVOCATES, HIGH COURT MUMBAI.

FOR HIMANSHU BHEDA & ASSOCIATES